Godrej Agrovet Ltd. Registered Office: Godrej One, 3rd Floor, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli (E), Mumbai 400 079, India. Tel.: +91-22-2518 8010/8020/8030

Fax: +91-22-2519 5124

Email: gavlho@godrejagrovet.com Website: www.godrejagrovet.com

CIN: L15410MH1991PLC135359

Date: July 7, 2022

To,

BSE Limited

P. J. Towers, Dalal Street, Fort,

Mumbai - 400 001

Ref.: BSE Scrip Code No. "540743"

To,

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Bandra - Kurla Complex,

Bandra (East), Mumbai - 400 051

Ref.: "GODREJAGRO"

Sub.: Newspaper Publication of the Notice of 31st Annual General Meeting to be held on July 29, 2022 through Video Conferencing (VC) / Other Audio-Visual Means (OAVM), E-voting Information and Book Closure.

In continuation to our letter dated July 6, 2022 and pursuant to Regulations 47 and 30 read with Schedule III of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, in connection with the 31st (Thirty-First) Annual General Meeting ("AGM") of Godrej Agrovet Limited ("the Company") scheduled to be held through VC / OAVM on Friday, July 29, 2022 at 4.00 p.m. (IST), please find enclosed, the copies of newspaper advertisements published today, i.e., on Thursday, July 7, 2022 in Business Standard (in English language) and Mumbai Lakshadeep (in Marathi language) regarding completion of dispatch of the Notice of AGM, alongwith Annual Report for the Financial Year 2021-22 to the Shareholders, E-voting information and notice of Book Closure.

The newspaper advertisements may also be accessed on the website of the Company, viz., www.godrejagrovet.com.

Please take the above information on your records.

Thanking you,

Yours sincerely,

For Godrej Agrovet Limited

Vivek Raizada Head – Legal & Company Secretary & Compliance Officer (ACS 11787)

Encl.: As above



GUJARAT INDUSTRIES POWER CO. LTD.

P. O.: Ranoli-391 350, District-Vadodara Phone Nos.: 0265-2232768, Fax No.: (0265) 2230029 Email: investors@gipcl.com, Website: www.gipcl.com CIN: L99999GJ1985PLC007868

NOTICE FOR THE ATTENTION OF EQUITY SHAREHOLDERS OF THE COMPANY

Reg.: Transfer of Equity Shares of the Company to Investor Education & Protection Fund (IEPF) Account.

As per the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") (as amended from time to time), all shares ("such shares") in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more shall be transferred to the designated Investor Education and Protection Fund (IEPF) Suspense Account.

In pursuance of the said Rules, the Company has communicated individually the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF Suspense Account, for taking appropriate action(s). The Company has also uploaded full details of such shareholders on its website at www.gipcl.com.

Notice is hereby given to all such shareholders to make an application to the Company / its Registrar and Transfer Agent (RTA) by 30/09/2022 with a request for claiming unpaid dividend for the year 2014-15 onwards (i.e. for the FY 2014-15 to FY 2020-21) so that the shares are not transferred to the IEPF. It may be noted that if no response or claim is received by the Company or the Registrar by 30/09/2022, the Company will be constrained to transfer such shares to the IEPF suspense account, without any further notice, by following the due process as enumerated in the Rules, which is as under:

i) In case of shares held in physical form - by issuance of duplicate share certificate and thereafter transferring the same to IEPF Authority. The original share certificate held in shareholder's name stands automatically cancelled; ii) In case of shares held in demat form - by transfer of shares directly to demat account of IEPF Authority with the help of Depository Participants.

Kindly note that all future benefit/s, accruing on such shares would also be credited to IEPF Authority Account. The concerned shareholders may note that, both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from the IEPF Authority, by filing eform IEPF-5 available on the website of IEPF at **http://www.iepf.gov.in,** by following the procedure prescribed by the IEPF Rules at http://www.iepf.gov.in and sending the physical copy of the required documents enumerated in the Form IEPF-5 to the Nodal Officer of the Company. Please also note that no claim shall lie against the Company in respect of the unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the said Rules.

In accordance with the MCA & SEBI Circulars, the Company has made necessary arrangements for the members to register their e-mail address, PAN, KYC details etc. Members who have not registered their said particulars are requested to register the same (i) with the Depository Participant(s) where they maintain their demat accounts, if the shares are held in electronic form, and (ii) by submitting duly signed Investor Service Request Form ISR-1 along with supporting documents to Link Intime India Private Limited at vadodara@linkintime.co.in, if the shares are held in physical form. The said form is available on RTA's website i.e. https://www.linkintime.co.in. or on GIPCL's website @: http://www.gipcl.com/new-update-register-email-pan-kycnomination-download-forms.htm

For any information/clarifications on this matter, concerned Shareholders are requested to write or contact to the Chief Financial Officer & Nodal Officer, Gujarat Industries Power Company Limited, P.O. Ranoli, Dist. Vadodara-391 350, Phone No. 0265-2232768, Email: investors@gipcl.com OR the Company's Registrar and Share Transfer Agent, M/s. Link Intime India Private Limited, B-102-103, Shangrila Complex, 1st Floor, Opp. HDFC Bank, Near Radhakrishna Char Rasta, Akota, Vadodara-390 020, Phone No. 0265-2356573/6136000, E-mail: vadodara@linkintime.co.in

Godrej agrovet

GODREJ AGROVET LIMITED

Corporate Identity Number (CIN): L15410MH1991PLC135359 Registered Office: "Godrei One", 3rd Floor, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli (East), Mumbai - 400 079, Maharashtra Tel.: 022-2519 4416; Fax: 022-2519 5124; Website: www.godrejagrovet.com; E-mail: gavlinvestors@godrejagrovet.com

NOTICE OF THE 31st (THIRTY-FIRST) ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM), REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 31st (Thirty-First) Annual General Meeting ("AGM") of the Shareholders of GODREJ AGROVET LIMITED ("the

Company") will be held on Friday, July 29, 2022 at 4.00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVIM") to transact the business, as set out in the Notice of the AGM, which has been e-mailed to the Shareholders (whose e-mail addresses are registered with the Company / Depository Participant(s)] on July 6, 2022. The Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2021-22 has also been made

available on the website of the Company, viz., <u>www.godrejagrovet.com</u> and on the websites of the Stock Exchanges where the Equity Shares of the Company are listed, i.e., BSE Limited (at <u>www.bseindia.com)</u> and National Stock Exchange of India Limited (at <u>www.nseindia.com)</u> and on the website of

n compliance with the various Circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), including the latest General Circular No.2/2022 dated May 5

2022 ("MCA Circulars"), the provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), the 31st AGM of the Company is being held through VC / OAVM, wherein the

Shareholders can attend and participate through the VC / OAVM facility only [which is being availed by the Company from NSDL], the details of which are

In compliance with the MCA Circulars and various Circulars issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), including the latest Circular No.

SEBI /HO /CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 ("SEBI Circulars"), the Company has sent the Notice of the AGM and Annual Report for the

Shareholders holding shares in physical mode and who have not updated their e-mail address are requested to update their e-mail address be

dated November 3, 2021 to the Registrar and Share Transfer Agent of the Company, viz., Kfin Technologies Limited ("Kfintech") on its website www.kfintech.com. The formats of the Forms are available on the Company's website at https://ris.kfintech.com/clientservices/isc/default.aspx

Shareholders holding Shares in dematerialized mode are requested to register / update their e-mail address with the relevant Depository Participant(s)

In case of any queries / difficulties in registering the e-mail address, Shareholders may write to the Company or to Kfintech at einward.ris@kfintech.com.

n compliance with the provisions of Section 108 of the Act, Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of the

SEBI Listing Regulations and Secretarial Standard - 2 ("SS-2") on "General Meetings" issued by the Institute of Company Secretaries of India ("ICSI"), the

Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to its Shareholders to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM

The remote e-voting period commences on Tuesday, July 26, 2022 (at 9.00 a.m. IST) and ends on Thursday, July 28, 2022 (at 5.00 p.m. IST). During this period, the Shareholders, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the Cut-off Date, i.e., Friday, July 22, 2022, may cas their votes by remote e-voting on the Ordinary and Special Businesses as set out in the Notice of the AGM through electronic voting system of NSDL. The

voting rights of the Shareholders shall be in proportion to their shareholding in the Paid-up Equity Share Capital of the Company as on the said Cut-off date. The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and Shareholders will not be allowed to vote electronically beyond the said

date and time. Once the vote on a resolution is casted by the Shareholder, the Shareholder shall not be allowed to change it subsequently. Only those

Shareholders, who will be present in the AGM through VC/OAVM facility and have not casted their vote on the Resolutions through remote e-voting and are

otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system at the AGM. Shareholders who have voted through remote e-voting will be eligible to attend the AGM but will not be eligible to vote at the AGM. A person whose name is recorded in the Register of Shareholders or in the Register

of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting al

Any person, who acquires Shares and becomes a Member of the Company after sending of the Notice of AGM and holding shares as on the Cut-off Date may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if he / she is already registered with NSDL for remote e-voting

then he / she can use his / her existing User ID and password for casting the vote. The manner of remote e-voting for Shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for Shareholders who have not registered their e-mail addresses has been provided in detail in Note No. 28 o the Notice of the AGM. For any query or grievances in relation to e-voting, Shareholders may write to / contact Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL, Trade World, 'A' Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013 at the designated email ID: evoting@nsdl.co.in

Mr. B. Narasimhan, Proprietor of BN & Associates (ICSI Membership No. 1303 and COP No. 10440), Practicing Company Secretary or failing him M/s. BNP & Associates, Practicing Company Secretaries, have been appointed as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting process and e-voting to be

The results of the remote e-voting and votes cast at the AGM shall be declared within 2 (two) working days from the conclusion of the AGM. The results declared, along with the Scrutinizer's Report, shall be placed on the Company's website www.godrejagrovet.com and on the website of NSDL, www.evoting.nsdl.com, immediately after their declaration, and will be communicated to BSE Limited and National Stock Exchange of India Limited.

The Shareholders may note that the Board of Directors, at its Meeting held on May 9, 2022, has recommended a Final Dividend at the rate of 95% (Ninety Five per cent) [i.e., Rs.9.50 (Rupee Nine and Paise Fifty Only) per Equity Share of Face Value of Rs.10/- (Rupees Ten Only)] for the Financial Year ende

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI Listing Regulations, notice is hereby given that the Register of Member and Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, July 26, 2022 to Thursday, July 28, 2022 (both days inclusive) for annual share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, July 26, 2022 to Thursday, July 28, 2022 (both days inclusive) for annual share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday.

closure and determining the entitlement of the Shareholders to the Final Dividend for the Financial Year 2021-22. Final dividend, if declared at the AGM, will be paid to the Shareholders whose names appear in the Register of Members of the Company as on Monday, July 25, 2022 and in respect of shares held

in dematerialized form, it will be paid to Shareholders whose names are furnished by National Securities Depository Limited (NSDL) and Central Depository Services (India) Limited (CDSL), as the beneficial owners as on that date and would be paid by Monday, July 25, 2022. In case the Company is unable to

pay the dividend to any Member in their bank accounts through electronic or any other means due to non-registration of bank account details by the

Members or for any other reason(s), the Company shall dispatch the demand drafts / dividend warrants to such Members at the earliest possible. To avoid delay in receiving dividend and to receive the dividend directly into their bank account on the payout date, Shareholders are requested to update their bank

details by sending in duly filled and signed Form ISR-1 (Form for registering PAN, KYC details or changes/updation thereof) to Kfintech at Selenium Tower B, Plot No. 31 & 32, Financial District, Nanakramguda, Gachibowli, Hyderabad - 500032, Telangana or on its website (at www.kfintech.com), in respect o

Pursuant to Finance Act 2020, dividend income will be taxable in the hands of Shareholders w.e.f. 1st April, 2020 and the Company is required to deduct tax

at source (TDS) from dividend paid to Shareholders at the prescribed rates. The detailed instructions regarding deduction of TDS in general and the TDS return and credit thereof in respect of Stock Broker(s), Custodian(s) or any other person(s) / entity(ies) holding Equity Shares of the Company as the Registered Owner(s) for and on behalf of the Beneficial Owner(s), have been provided in the Notice of the AGM and Shareholders are requested to

submitting the prescribed Form ISR-1 and other forms pursuant to Circular issued by SEBI No. SEBI/HO/ MIRSD/MIRSD_RTAMB/P/CIR/2021/655

Shareholders who have still not registered their e-mail ID are requested to get their e-mail ID registered, as follows:

Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting").

For Gujarat Industries Power Company Ltd.

Place: Vadodara Date: 07.07.2022

National Securities Depository Limited ("NSDL") (at www.evoting.nsdl.com).

rovided by the Company in the AGM Notice.

Financial Year 2021-22 to the Shareholders through e-mail only.

Manner of Registering / Updating E-mail Address:

or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30.

conducted at the AGM, in a fair and transparent manner

carefully take note of the same

March 31, 2022, subject to the approval of the Shareholders at the AGM

CAKK Bhatt General Manager (F) & Chief Financial Officer

ABAN OFFSHORE LIMITED Regd. Office: "Janpriya Crest" 113, Pantheon Road, Egmore, Chennai - 600 008. CIN:L01119TN1986PLC013473. Ph.044-49060606; e-mail: abanoffshore@aban.com; Website: www.abanoffshore.com

NOTICE

(For Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF)

Shareholders are hereby informed that pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules 2016 read with the provisions of Section 124 of the Companies Act 2013, the dividend for the financial year 2014-15, which has remained unclaimed for a period of seven years will be credited to the Investor Education and Protection Fund (IEPF) on or before 30th October, 2022. The corresponding shares on which dividend has remained unclaimed for seven consecutive years will also be transferred to the Demat account of Investor Education and Protection Fund Authority (IEPFA) as per the procedure set out in the Rules.

In Compliance with the above, the Company has

- (a) Communicated by post individually to all the concerned shareholders whose shares are liable to be transferred to the above referred IEPFA Demat Account.
- (b) Uploaded the full details of such shareholders and shares due for transfer to the above referred IEPFA Dernat Account on Its website www.abanoffshore.com (Shareholders are requested to refer to http://www.abanoffshore.com/Investor to ascertain the details of unclaimed dividends and the shares that are liable to be transferred to the IEPFA demat Account.

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by 15th October 2022, the Company shall transfer the dividend and concerned shares to the above referred IEPF Account as per the procedure are set out in the Rules. No claim shall lie against the Company in respect of, unclaimed dividend and shares transferred to IEPF/IEPFA Demat Account respectively.

However, both the unclaimed dividend and shares transferred to IEPF/IEPFA Demat Account respectively can be claimed by the shareholders from the IEPF Authority by following the prescribed procedure laid down in the Rules. For any queries on the above matter, shareholders are requested to contact the Company's Registrar and Share Transfer Agents, M/s. Cameo Corporate Services Limited, (Unit: Aban Offshore Limited), Subramanian Building, No.1, Club House Road, Chennai 600 002. Tel: 044-28460390 e-mail: investor@cameoindia.com.

Place : Chennai Date: 06.07.2022

For Aban Offshore Limited S.N. Balaji Deputy General Manager (Legal) & Secretary

EIH Limited

Registered Office: 4 Mangoe Lane, Kolkata - 700 001 Telephone: 91-33-22486751

Investor Service Division: 7, Sham Nath Marg, Delhi-110054 **Telephone:** 91-11-2389 0505 Website: www.eihltd.com Email: isdho@oberoigroup.com CIN: L55101WB1949PLC017981

NOTICE

This is further to the Notice published on 30th June 2022 in an English Daily, Business Standard and Bengali Daily, Ei Samay, about the conduct of Annual General Meeting of the Company through video conference / other audio visual means on Thursday 28th July 2022 at 11.30 A.M., remote e-voting etc. The Company has facilitated the Members to participate at the 72nd AGM through the VC facility provided by National Security Depository Limited ("NSDL").

Shareholders are hereby informed that NSDL, for and behalf of the Company, have e-mailed the Annual Report for the year 2021-22 along with the Notice of the Annual General Meeting on Wednesday 6th July 2022 to all those shareholders whose e-mail address is registered with the Company/depositories. The Annual report along with the Notice convening AGM is also available on the website www.evoting.nsdl.com, https://www.eihltd.com/investors/annual-reports, www.nseindia.com, www.bseindia.com.

The Register of Members and Share Transfer Book will remain closed from 21st July 2022 and 23rd July 2022 (both days inclusive).

Remote e-voting commences on 25th July 2022 at 10.00 A.M and ends on 27th July 2022 at 5.00 P.M. The remote e-voting facility will be disabled by NSDL beyond the said date and time. The cut-off date for determining entitlement of electronic voting is Wednesday, 20th July 2022. The members who have cast their vote through remote evoting prior to the meeting may attend the meeting but shall not be entitled to cast their vote again.

Any person, who acquire shares of the Company and becomes member of the Company after dispatch of the Notice and holding shares as on the cut-off date i.e. Wednesday 20th July 2022 may obtain the login ID and password by sending an email to evoting@nsdl.co.in by mentioning their folio No./DP ID and Client ID. However, if you are already registered with NSDL for remote e-voting, then you can use your existing user ID and password for casting your vote.

In case of any query and/or grievance in respect of non-receipt of Annual Report and AGM Notice by e-mail and voting by electronic means, members may contact Ms. Sarita Mote, Assistant Manager, National Securities Depository Limited (NSDL), Trade World – A Wing, Kamala Mills Compound, Lower Parel, Mumbai - 400013. In case of any queries/issues, you may refer to Frequently Asked Questions ('FAQs') or can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or write an email to the Company on isdho@oberoigroup.com.

> Lalit Kumar Sharma Sr. Vice President & Company Secretary

Date: 7th July 2022

Place: Delhi

UNITED SPIRITS LIMITED

DIAGEO

Regd. Office: 'UB Tower', # 24, Vittal Mallya Road, Bengaluru-560 001. Tel: +91 80 4544 8000; Fax: +91 80 3985 6862

Email: investor.india@diageo.com; Website: www.diageoindia.com Corporate Identity Number: L01551KA1999PLC024991

NOTICE TO THE MEMBERS-INFORMATION REGARDING 23RD ANNUAL GENERAL MEETING

Members may please note that the 23rd Annual General Meeting ("AGM") of the Company will be held through Video Conferencing ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM") on Tuesday, 9th August 2022 at 3:30 p.m. (IST), in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular No.14/2020 dated April 08, 2020,17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020, 2/2021 dated January 13, 2021 19/2021 dated December 08, 2021, 21/2021 dated December 14, 2021 and 2/2022 dated May 05, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular No SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 issued by SEBI.

In accordance with the said circulars, Notice of the AGM and Annual Report for the financial year 2021-22 (collectively referred as 'Annual Report') will be sent by email to the Members and other persons so entitled, whose email addresses are registered with the Company or Depository Participants ("DP"). The Annual Report will also be made available on the Company's website www.diageoindia.com and on the websites of stock exchanges i.e. National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and BSE Limited at www.bseindia.com.

Members holding shares in dematerialized mode, who have not registered / updated their email addresses and bank details with their DP, are requested to register / update their email addresses with the relevant DP. Members holding shares in physical mode, who have not registered / updated their email addresses with the Company, are requested to register/update the same by writing to Registrar and Transfer Agents ("RTA") of the company at bglsta@integratedindia.in with duly filled and signed Form ISR-1 (Form for registering PAN, KYC, details or changes / updation thereof)., Members may download the prescribed form from Company's website at https://www.diageoindia.com/investors/shareholder-centre/downloads/ Accordingly, members are requested to register / update their email addresses, as specified above to receive the Annual Report.

The members can participate in the AGM through VC/OAVM facility only. Members can cast their votes on the business as set out in the Notice of the AGM through electronic voting system ("e-voting"). The Company will be providing remote e-voting facility and facility of e-voting during the AGM.

Members who hold shares in dematerialised mode, physical mode and members who have not registered their email addresses, can cast their votes, once the remote e-votingstarts, by following the instructions given below:

- The shareholders should log on to the e-voting website www.evotingindia.com.
- Click on "Shareholders / Members" module.
- Now enter your User ID
 - a. For CDSL: 16 digits beneficiary ID,
 - b. For NSDL: 8 Character DP ID followed by 8 Digits Client ID,
 - c. Shareholders holding shares in Physical Form should enter Folio Number registered with the Company.
- Next, enter the Image Verification as displayed and Click on Login.
- If you are holding shares in demat form and had logged on to www.evotingindia.com and voted on an earlier e-voting of any company, then your existing password is to be used.
- (vi) If you are a first-time user follow the steps given below:

	For Shareholders holding shares in Demat Form and Physical Form
PAN	Enter your 10-digit alpha-numeric *PAN issued by Income Tax Department (Applicable for both demat share holders as well as physical share holders) • Shareholders who have not updated their PAN with the Company/Depository Participant are requested to use the sequence number sent by Company/RTA or contact bglsta@integratedindia.in
Dividend Bank Details OR Date of Birth (DOB)	Enter the Dividend Bank Details or Date of Birth (in dd/mm/yyyy format) as recorded in your demat account or in the company records in order to login. If both the details are not recorded with the depository or Company, please enter the member id / folio number in the Dividend Bank details field.

- (vii) After entering these details appropriately, click on "SUBMIT" tab.
- (viii) Shareholders holding shares in physical form will then directly reach the Company selection screen. However, shareholders holding shares in demat form will now reach 'Password Creation' menu where in they are required to mandatorily enter their log in password in the new password field. Kindly note that this password is to be also used by the demat holders for voting for resolutions of any other company on which they are eligible to vote, provided that company opts for e-voting through CDSL platform. It is strongly recommended not to share your password with any other person and take utmost care to keep your password confidential.
 - For share holders holding shares in physical form, the detail scan be used only for e-voting on the resolutions contained in this Notice
- Click on the EVSN of the Company.
- On the voting page, you will see "RESOLUTION DESCRIPTION" and against the same the option "YES/NO' for voting. Select the option YES or NO as desired. The option YES implies that you as sent to the Resolution and option NO implies that you dissent to the Resolution.
- Click on the "RESOLUTIONS FILE LINK" if you wish to view the entire Resolution details.
- After selecting the resolution(s) you have decided to vote on, click on "SUBMIT". A confirmation box will be displayed. If you wish to confirm your vote, click on "OK", else to change your vote, click on "CANCEL" and accordingly modify your vote.
- (xvi) Once you "CONFIRM" your vote on the resolution, you will not be allowed to modify your vote.
- (xv) You can also take a print of the votes cast by clicking on "Click here to print' option on the Voting page.
- (xvi) If a demat account holder has forgotten the login password, then Enter the User ID and the image verification code and click on Forgot Password & enter the details as prompted by the system.

In case of any query, the Members may contact us at registered office address, email id given above or contact our RTA

For UNITED SPIRITS LIMITED

Mital Sanghyi **Company Secretary**

Date: July 7, 2022 Place: Mumbai

shares held in physical form and to their Depository Participant, in case of shares held in electronic form.

Vivek Raizada

For GODREJ AGROVET LIMITED

Head - Legal & Company Secretary & Compliance Office (ACS 11787)

> Date : 6th July, 2022 Place: Mumbai











Public Notice

Notice is hereby given to all concerned that Mr. Nasrudin Qureshi are the bonafide member of our G/13 Om Sadhana, Ananc nagar Near Vartak School Vasai Road (W) Palghar 401202 holding Share Certificate Bearing No. 5 from 21 to 25 which are allotted to them towards their Flat No. G/13 The said member Mr. Nasrudin Quresh have applied for duplicate Share Certificate as the Original Certificate of the flat has been misplaced/lost and not traceable. An person or party having any claim or right to the said shares by way of lien, mortgage, gif or Sale is called upon to intimate the sam to the society within15 days from date of publication of this notice. If no claims objections are received within prescribe period, the duplicate certificate will be issued to the said members.

Date: 07/07/2022 Secretary Om Sadhana, Anand nagar, Nea Vartak School, Vasai Road (W) Palghar 401202

NOTICE SUNITA P. PARIKH member of the EIL-EMPLOYEE CHS LTD., having address at Juhi Versova Link Road, Andheri (W and holding a flat No. 303 SEABIRD in the building of the Society, died on 16.01.2022 withou making any nomination .

The Society hereby invites claims or objections from the heir or heirs heirs or other claimants objector or objectors to the transfe of the said shares and interest o the deceased member in the capita property of the Society within a of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the Society. no claims/ objections are received within the period prescribed above the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital property of the Society in such manner as is provided under the bye-laws of the Society. The claims objections, if any, received by the Society for transfer of shares and nterest of the deceased membe in the capital/property of the Society shall be dealt with in the manner provided under the bye laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the the society / with the Secretary of the Society between 5p.m. to 6p.m from the date of publication of the notice till the date of its period.

For and on behalf on The EIL-EMPLOYEE CHS LTD. Hon. Secretar

Place: Mumbai Date: 07.07.2022

जाहीर सूचना

माझे अशील श्री. केनार दिलीप पटेल आणि श्रीमती धारिण <mark>शैलेश व्होरा</mark> यांच्या वतीने नोटीस देण्यात आली आहे की, खाली दिलेल्या अनुसुचीमध्ये अधिक विशेषतः वर्णन केलेली मालमत्ता आणि सीटीएस क्र.३१०/ए, तालुका **अग्रवाल** यांच्याकडून अनुसुची मालमत्ता खरेदी करण्याचा नेर्णय घेतला आहे. म्हणून वरील संदर्भात कोणताही दाव नसलेली कोणतीही व्यक्ती मालमत्ता किंवा भागावर विक्री वाणघेवाण, गहाण, शुल्क, भेट, देखभाल, वारसा, ताब गडेपट्टी, भाडेकरू, पोटभाडे, धारणाधिकार याद्वारे , परवान हायपोथेकेशन, प्रिस्क्रिप्शन किंवा प्री-एम्प्शनच्य . होणत्याही ट्रस्टच्या अधिकाराखाली किंवा कोणत्यार्ह ьरार किंवा इतर प्रवृत्ती अंतर्गत किंवा कोणत्याही डिक्री. ऑर्डर किंवा पुरस्कार किंवा इतर निहाय दावे अंतर्गत शीर्षक किंवा फायदेशीर हिताचे हस्तांतरणबाबत कोणताह ावा असल्यास **१११, २रा मजला, २४बी, राजा बहाद** मेन्शन, बीएसईच्या मागे, अंबालाल दोशी मार्ग, फोर्ट, मुंबई-२०००२३ येथे १४ दिवसांच्या (दोन्ही दिवसांसह) काल खाली स्वाक्षरी केलेल्यांना आधारभूत कागदपत्रांसह लिखिल वरूपात कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावे त्या केंवा स्थगित केले आहेत असे मानले जाईल.

वर संदर्भित अनुसूची कार्यालय क्र.१२०५, १२वा मजला, ७६.२७ चौ. मीटर कार्पेट क्षेत्र, (८२१ चौ. कार्पेट क्षेत्र) एक कार पार्किंगसह, वांडक चेंबर्स, डब्ल्यू.ई. हायवे मेट्रो स्टेशनच्या पुढे, काला, अंधेरी (पू), मुंबई-४०००९९, गाव गुंदवल मीटीएस क्र.३१०/ए, तालुका अंधेरी, नोंदणी जिल्हा पजिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर. आज दिनांकीत ०७ जुलै, २०२२

श्री. राजेंद्र जैनकरिता ठिकाण: मुंबई (वकील, मुंबई उच्च न्यायालय)

PUBLIC NOTICE

certificate no. 105 for 5 (five) ordinary shares bearing Distinctive no 521 to 525 of Versova Godavari CHSL, standing in the name of Mrs. Ananya Amit Prabhu and Mr. Amit Appu Prabhu have been reported lost and that application for issue of Duplicate Certificate in respect thereof has been made to the society at Plot no. RDP-2.VER -14, SVP Nagar MHADA, Andheri west, Mumbai 400053, t whom objection if any, against issuance of such Duplicate Share Certificate should made within 14 days from the date of publication of this notice. Share certificate is not mortgage nor any loan taken against the flat.

NOTICE

NOTICE is hereby given that the certificate for 567 equity shares having certificate not 184267; and having distinctive nos. 37455299 to 37455865 of Ultratech Cement Limite under folio no: K22412 standing in the nam of Krishna Mohan Ghosh have been lost or mislaid and the undersigned has applied to the company to issue duplicate certificates for the said shares. Any person who have a claim respect of the said shares should write to our Registrar, KFin Technologies Private Limited, Selenium Tower B, Plot 31-32 Gachibowli, Financial District, Hyderaba 500032 within one month from this date else the company will proceed to issue duplicate certificates

Place: Mumbai Krishna Mohan Ghosh (Dec Date: 07.07.2022 Smita Mitra (Applicant)

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. कृष्णा पारशनाथ यादव दुकान क्र.८९, न्यु सिने प्राईम मॉल प्रिमायसे कोहौसोलि., न्यु सिने प्राईम मॉल, बेव्हर्ली पार्क मिरा रोड (पूर्व), ठाणे-४०११०७ या जागेचे मालव आहेत. माझ्या अशिलाकडून मे. कनाकिया स्पेसेस प्रा.लि. आणि श्रीमती चम्पा बलदेव भागीया व श्री कृष्णा कुमार भागीया यांच्या दरम्यान झालेला दिनांव २४.१२.२००७ रोजीचा सदर दुकानाचे प्रथम मुळ बिल्डर करारनामा हरवला आहे आणि याबाब दिनांक 0७.0१.२००८ रोजी दूस्ता्वेज क्र.टीएनएन४-००२१५-२००८ नुसार क्षेत्रिय नोंदणी कार्यालय ठाणे येथे नोंद करण्यात आले होते ते सापडलेले नाही.

जर कोणा व्यक्तीस दुकानाचे प्रथम मुळ बिल्डर करारनामा असलेले दस्तावेज हरवलेबाबत दावा/ आक्षेप असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्ताक त्यांचे आक्षेपबाबत योग्य दस्तावेजांसह सदर सचन तारखेपासून १४ दिवसांत लेखी कळवावे. अन्यथा असे दावा/आक्षेप त्याग केले आहेत असे समजले जाईल. जर कोणा व्यक्तीस उपरोक्त दस्तावेज सापडल्यास त्यांनी कृपया दुकान क्र.०७, न्यु स्टार क्रिस्टल, कनाकिया, मिराँ रोड (पुर्व), ठाणे ४०११०७ येथे आणुन द्यावे.

विरेंद्र ए. जालन देनांक:0७.0७.२०२२ <mark>वकील उच्च न्यायाल</mark>य

LOST

, Shaikh Abdul Rahim state that my daughter's Shaikh Iram Abdu Rahim, 10th Std. Mark Sheet of 2022 have been lost on 05/07/2022 at MC Donald Belasis Rd. Mumbai Central, if found please contact No.: 9820852872

जाहीर नोटीस

की, भोयदापाडा, वसई (पुर्व), तालुका- वसई, जिल्हा - पालघर येथील वसई विरार शहर महानगरपालीका यांच्या हद्दीतील व दुय्यम निबंधक वसई ०१ ते ०६ यांचे अधिकार क्षेत्रातील रूम नं. ३,४,५,६,७ ज्याचा वसई विरार शहर महानगरपालीकेच्या **घरपट्टी** वरील <u>मालमत्ता क</u>्र GK10/2999/3, GK10/2949/4, GK10/2999/ GK10/2999/6 GK10/2999/7 **प्रभाग क** . १० अस आहे, ही मिळकत श्री. शैलेश स. दोषी व सौ. रेखा त. दोषी राहणार - **भोयदापाडा, ता. वसई, जिल्हा- पालघर.** ४०१२०८ यांचे मालकी कब्जेवहीवाटाची असून त्यांनी सदर मिळकर भामच्या अशिलास कायमस्वरूपी विकत देण्याचे तरविले आहे) तरी सदर मिळकती संबंधी कोणाचेही कोणत्याही प्रकारचे गहाण, दान, लिज वहिवाट. शेअर. बक्षिस कब्जा. बोजा. वारस साठेकरार, खरेदीखत वा अन्य कोणत्यार्ह प्रकारचा हक्क हितसंबंध असल्यास त्यांर्न गबाबत मला योग्य त्या लेखी हरकत व सबव गगदपत्रासह ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन १५ देवसांच्या आत रूम नं. १०२, श्वेता निवास सिध्दार्थ नगर. टाकी रोड. नालासोपारा पर्व ता वसई. जि. पालघर ४०१२०९ या पत्यावर हरकर कळवावे. अन्यथा तसा कोणाचाही कोणत्यार्ह पकारचा हक्क हितसंबंध हिस्सा अधिकार नाही व ।सल्यास तो सोडुन दिला आहे असे समजुन भामचे अशिल सदर मिळकतीचे खरेदीच व्यवहार पुर्ण करण्यात येईल याची कृपया नोंव खरेटीटाराचे वकील घ्यावी

मनिष प जाधव दिनांक: ०७/०७/२०२२ वकील उच्च न्यायालय

The flat No.A/8, Chembur lotus C.H.S. 1st Floor. Ghatla, Chembur, Mumbai 400071, stands in the name of Mr. P. N. Muralidharan, who died on 15/10/2015. Mrs. Violet Muralidharan, is the wife of Mr. P. N. Muralidharan and also his nominee. Mrs. Violet Muralidharan has applied to transfer shares of the said flat. As per above application, notice is hereby given to all relatives, claimants for any kind of objections to transfer the shares, may report by in writing with appropriate proof within 15 days of this notice, to the Hon. Sec. of the said soc. In the absence of no reporting, it will be granted and no application shall be entertained thereafter.

Hon Secretary Chembur Lotus C.H.S Ghatla,Chembur, Mumbai 400071

जाहीर नोटीस

तमाम जनतेस जाहीर करण्यात येते की माझे अशील मोहम्मद रहीम शेख, वय ४७ राहणार २/१, जनसेवा चाळ, टागोर नगर ग्रुप नं. ३ हरियाली गाव, विक्रोळी (पू.), मुंबई ४०० ०७९ आपल्या कुटुंबासहित रहात होत्या त्यांच्या आई मयत सईदा बानो मुसा शेख वृद्धापकाळाने त्यांचे राहत्या घरी ०५/०१/२०१९ त्यांचे नैसर्गिक मृत्यू झाला त्याच्या मृत्यूच्या नोंदी करिता मुलगा मोहम्मद रहीम शेख यांनी कोर्टात अर्ज दाखल केला असून अर्ज क्रमांक (२६०/२०२२) मृत्यू दाखला मिळण्याकरिता अर्ज केला असून देण्यात यावा आपल्या प्रत्येकात प्रसिद्ध करण्यात यावी अशी मागणी

PUBLIC NOTICE That my client, Diana Colaco Wd/o. Late

Agnelo Penaforte Colaco, has lost the Origina Share Certificate bearing No. 038 in respect of five shares bearing distinctive Nos. 186 to 190 in respect of Flat No. B-401 in Greenfield Tower CHS. Ltd., Kadamwadi, St. Anthony Street, Vakola, Santacruz East, Mumbai 400 055 and has applied to the society for duplicate of the

Any person or persons or any financial institutions having possession of the same or having any objection for issuance of duplicate share certificate should intimate to me in writing or write directly to the society within 15 days of publication of this notice after which Society hall proceed to issue duplicate Share Certificate if any objection or claim not received within the above stipulated period.

Baijnath S. Yadav Advocate, High Court A-2, Mithwala House, D.M. Roa Vakola, Santacruz (East) Place : Mumbai Date: 07/07/2022

PUBLIC NOTICE Notice is hereby given that Mr. Suresh Vasudev Desmukh, the owner of Shop no 22 Blossom Commercial Complex Blossom CHSL, Raheja Complex, Near Patr Pool Kalyan (W), 421301, has sold his above mentioned property to Mrs. Ayesha Bi Sattar Ahmed Shaikh. Original Share Certificate no. 89 for the said property, listinctive nos from 441 to 445 of Blossor Co-Op.Hsg.Soc.Ltd., Raheja Complex, Near Patri Pool Kalyan (W), 421301 is not traceable and police complaint also filed for misplaced of the same. Any person/s having any claim/ or objection/s (in writing) for issuance of Duplicate Share Certificate or in the custody of the said Share Certificate should inti the same to the undersigned within 15 days rom the date of publication of this notice at below given address. If no claim/s objection/s are received during the said proceed the society shall be free to issue Ouplicate Share Certificate. Sd/- Mrs. AYESHA BI SATTAR AHMED SHAIKI

add.: Shop No. 22, Blossom Commercial Centre Blossom Co-op. Housing Society, Raheja Complex, Nr. Patri Pool Kalyan (w) - 421301. Place:- Kalyan Date:- 07-07-2022

सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की,

श्रीमती चंदन धनसुख धोदी ऊर्फ पटेल यांच्या नावे असलेले धीरज गंगा एसआरए को-ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड, चिंचोळी बंदर रोड, मालाड पश्चिम, मुंबई-४०००६४ या सोसायटीचे अनुक्रमांक ५६६ ते ५७० धारक भागप्रमाणपत्र क्र. ११४ हरवले आहे आणि दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी सोसायटीकडे त्यांनी अर्ज केला आहे. सोसायटी याद्वारे भागप्रमाणपत्र दयम वितरणासाठी लेखी स्वरूपात सदर सूचना प्रकाशनापासून १४ (चौदा) दिवसात दावा किंवा आक्षेप मागवित आहेत. सदर कालावधीत दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास सोसायटीकडून दुय्यम

धीरज गंगा एसआरए को-ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेडच्या वतीने व करिता (सचिव)

Place: Mumbai

भागप्रमाणपत्र वितरीत केले

ठिकाण: मुंबई दिनांक: 0७.0७.२०२२

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that MRS. NILOFER SHAKIL SHAIKH, is selling the Tenement No 291/2308, Motilal Nagar No. 3, Goregaon (West), Mumbai 400104, and which is free from all encumbrances.

MRS. NILOFER SHAKIL SHAIKH is proceeding for registration of sale deed in the office of Joint Sub Registrar of Assurance Mumbai Borivali MSD to complete the said sel transaction in favour of MR MOHAMMAD YUSUF MOHAMMAD AKHTAR ANSARI. Any person having any right, title, interest, claim or demand of any nature whatsoever in respect o Tenement No. 291/2308, Motila Nagar No. 3, Goregaon (West) Mumbai - 400104, is hereby required to make the same known in writing along with documentary proof thereof, to the undersigned advocate, within 14 days from date of publication hereof, failing which the negotiation shall be completed without any reference to such claims and claim if any shall be deemed to have been given up or Place: Mumbai

> Sd/-Adv. Saba Ansari

Date: 07.07.2022

जाहीर सूचना

प्रिती संजय शिंदे व श्री. प्रतिक संजय शिंदे, दोधेर्ह दनिका क्र.१०३, १ला मजला, ए विंग, क्षेत्रफळ ४२ चौ.फ. कार्पेट क्षेत्र, कल्पना दर्शन म्हणून ज्ञात इमारत (पुर्वी ज्ञात नरेंद्र निवास, पाडलेली) व कल्पना दर्शन को -गॅपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात सोसायटी , एम.जी. रोड, गोरेगाव (प.), मुंबई-४००१०४, जमीन व्हिं क्र.१३(भाग), प्लॉट क्र.३५ व ३६, जमीन सीटीएर क्र.११६ व ११६ (१ ते १०), गाव पहाडी गोरेगाव (प. ालुका अंधेरी, नोंदणी जिल्हा मुंबई व उपजिल्हा मुंब पनगर येथील जागेचे निवासी व विद्यमान मालक आहेत ळत: स्वर्गीय श्री. वसंत राजाराम कारेकर यांनी १ . उप्टेंबर, २००२ रोजीचे स्थायी पर्यायी निवास वाटपाकरित करारनामा केला होता. ज्यामध्ये कल्पना दर्शन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, सोसायटी, प्रथ ाग आणि <mark>मे. झिनल कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड</mark> वेकासक यांनी कल्पना दर्शन (पूर्वी ज्ञात नरेंद्र निवास ाडलेली) म्हणून ज्ञात इमारतीमध्ये सुमारे ४२१ चौ.फु कार्पेट क्षेत्र असलेली ए विंगमधील १ल्या मजल्यावरीत तदनिका क्र.१०३ देण्याचे मान्य केले होते आणि कल्पन दर्शन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणू ज्ञात सोसायटी, ३, एम.जी. रोड, गोरेगाव (प.), मुंबई 00९0४ द्वारे **श्री. वसंत राजाराम कारेकर** यांना जा ण्याचे मान्य केले होते. सदर करारनामा नोंदणी कायद्यानुस गेंदणीकृत नव्हता. विद्यमान मालकांनी सदनिका क्र.२०३ गप्त करून ताबा घेतला आहे.

नाता विद्यमान मालकांना वरदायनी सहकारी पतसंस्थ ार्यादित, मुंबई यांच्याकडून कर्ज घेण्याची इच्छा आहे स्वर्गीय श्री. वसंत राजाराम कारेकर (पूर्वीचे मालक यांचे जर कोणी कायदेशीर वारसदार, नातेवाईक, सदस्य गरिवारीक सदस्य आणि अन्य वारसदार, नातेवाईक, सदस्य गरिवारीक सदस्य यांना सदर मालमत्तेवर दावा असल्या यांनी योग्य कागदपत्रे, पुरावे व लागू दस्तावेजी पुराव्यांसः • **दिवसांत** कळवावे आणि जर कोणा व्यक्तीस वर नम रवलेले करारनामा सापडल्यास त्यांनी खाली नमुद केलेल यावर कृपया आमच्याकडे आणुन द्यावेत.

र कोणा व्यक्तीस, कायदेशीर वारसदार यांना व गागा किंवा कोणत्याही भागावर विक्री, मालकीत्व ांतरण, अदलाबदल, अधिभार, बोजा, करारनाम बक्षीस, वहिवाट, उपवहिवाट, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, ताबा ारवाना, मालकी हक्क, वारसा हक्क, तारण, कर्ज, न्यास ारिरक्षा, देणगी, कायदेशीर हक्क, लिस पेन्डन्स किंवा अन इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क, दावा, हित किंव माक्षेप असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात सर्व आवश्यव स्तावेजी पुराव्यांसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून (सात) दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्त्याकडे ळवावे. अन्यथा असे दावा/आक्षेप किंवा मागणी त्या आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय व्यवहार पुर्ण केल

जाईल. दिनांक: ०७.०७.२०२२ ठिकाण: मुंबई

सही/- एस.जी.एम. ॲण्ड असोसिएट (ॲडव्होकेटस्, उच्च न्यायालय) ए/२०४, विन्सवे कॉम्प्लेक्स, २रा मजला, जुनी पोलीस लेन, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९

NOTICE

Here in this advertise I am declaring that I ave change my name MAHAŽABIN SAIYAD TO MEHJABEEN AHSANALI SAYYED. Hence for this declaration and will be known by this name and will use MEHJABEEN AHSANALI SAYYED in future. The same name will be used by my family and relatives.

Old Name: MAHAZABIN SAIYAD New Name: MEHJABEEN AHSANALI

Address: Pathan Colony, Bhandup West,

अर्ज क्र.२०६/२०२२. नील कमल गृह कोहौसोलि. पत्ता: चिंचोळी फाटकाजवळ, एस.व्ही. रोड, मालार प.), मुंबई-४०००२३ (अर्जदार) विरुद्ध १) मे गृहनिर्माण बिल्डर, ७१/७३, अपोलो स्ट्रीट, बोटावाल हमारत, मुंबई-४०००२३, २) श्री. सम्पता राज एस गांधी, मे. गृहनिर्माण बिल्डरचे भागीदार, ७१/७३ नाया, म. नृहानमाण ।बल्डरच मानादार, ७२/७३ अपोलो स्ट्रीट, बोटावाला इमारत, मुंबई–४०००२३, ३ श्री. नवरतन मुहोथ, मे. गृहनिर्माण बिल्डर, ७१/७३ भपोलो स्ट्रीट, बोटावाला इमारत, मुंबई-४०००२३, ो. निर्माण कन्स्ट्रक्शन प्रा.लि., हर्ष चेंबर्स, ३१३/ .स. गानाज केल्ड्रप्यता प्रातिः, यूचे प्रवाद, ३२,४) श्री. बी.के. दफ्तरी, मे. निर्माण कन्स्ट्रवशन प्रा.िल.चे संचालक, हर्ष चेंबसे, ३१३/९, संस्युअल स्ट्रीट, बडागदी, मुंबई-४००००३, ६) श्री. सी.के. दफ्ती, मे. निर्माण कन्स्ट्रवशन प्रा.िल.चे संचालक, हर्ष चेंबसं, ३१३/९, संम्युअल स्ट्रीट, वडगादी, मुंबई-४००००३, ७) मानसरोवर कोहीसोलि, चिंचोळी फाटकाजवळ, 9) मानस्तर्यस् काहासाला, ाचवाळा काटकाजवळ, एस. इंडी. राहा (य.), मुंबई-४००२३. ८) निर्माण कोहीसोलि., प्लॉट क्र.डी, बी विंग, एस. व्ही. रोड, मालाड (प.), मुंबई-४०००६४, ९) विणा नगर काहोसोलि., प्लॉट क्र.डे अंग्ड एफ, ९७, एस. व्ही. रोड, मालाड (प.), मुंबई-४०००६४, १०) राणी सती कोहीसोलि., प्लॉट क्र.डे जी, ९७, एस. व्ही. रोड, मालाड (प.), मुंबई-४०००६४, ११) यात्री हॉटेल, प्लॉट क्र.ए. १७, एस.व्ही. रोड, मालाड (प.), मुंबई-४०००६४ (प्रतिवादी) आणि ज्यांचे सदर मालमत्तेत हित आहेत त्यांनी करण्यात कसू वेळी सादर करावे. तुमचे निवेदन सादर करण्यात कसू केल्यास असे समजले जाईल की, याबाबत कोणासर्ह काही आक्षेप नाही आणि पुढील कारवाई केली जाईल मालमत्तेचे वर्णन

मीन क्षेत्रफळ ४४७०.१२ चौ.मी. या जागेचे एकतर्प अभिहस्तांकन, सर्व्हें क्र.३५८/३५९/१/२ व ३६० नवीन सर्व्हें क्र.६६९, ६७१/ए व ६७२, गाव मालाड मुंबई, नोंदणी जिल्हा व् उपजिल्हा मुंबई शहर व मुंबई . उपनगर तसेच अर्जदार सोसायटीच्या नावे असलेली इमा असे दावा केलेले क्षेत्र उपरोक्त प्रकरणात सुनावणी दिनांक २१.०७.२०२२ रोज दु.२.००वा. निश्चित केली आहे.

जिल्हा उपनिबंधककरिता सहकारी संस्था, मुंबई शहर (४) मोफा १९६३ चे कलम ५ए अंतर्गत सक्षम प्राधिकारी

नमना क्र.आयएनसी-२६ (कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार) केंद्र शासन. क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र

मुंबई यांच्या समक्ष आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे नियम (५) चे खंड (अ) प्रकरणात

नवमी शिपींग सर्विस प्रायव्हेट लिमिटेड (सीआयएन यु७४९९९एमएच२०१५पीटीसी२६१८६४) यांचे नोंदणीकृ कार्यालय: **कार्यालय क्र.६०४, ६वा मजला, प्लॉ**र क्र.७, प्रभात सेन्टर ॲनेक्स, सेक्टर १ए, सीबीर्ड बेलापूर (पश्चिम), नवी मुंबई, ठाणे, महाराष्ट्र ...अर्जदार कंपनी/याचिकाकत पर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की

0४ जुलै, २०२२ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधार सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृ कार्यालय महाराष्ट्र राज्यातून तामिळनाडू राज्या स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरण्डम ऑप असोसिएशनचे बदलण्याच्या निश्चितीसाठी कंपनीद्रा केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कल १३ अंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे **कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्याल**यान

नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमुद केलेल्य प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षोप रजि. पोस्टाने किंव jतवणूकदार तक्रार नमुना भरून **एमसीए−२१ पोर्ट**ल ww.mca.gov.in) वर सदर सचना प्रकाशः तारखेपासून १४ दिवसांच्या आत **क्षेत्रिय संचालक** पश्चिम क्षेत्र, सहकार मंत्रालय, पत्ता: १००, एव्हरेस्ट **रवा मजला, मरिन ड्राईव्ह, मुंबई-४**००००२ य कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनील खाली नमुद त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावे कार्यालय क्र.६०४, ६वा मजला, प्लॉट क्र.७, प्रभात तेन्टर ॲनेक्स, सेक्टर १ए, सीबीडी बेलापूर (पश्चिम) नवी मुंबई, ठाणे, महाराष्ट्र-४००६१४.

> च्या वतीने व करित नवमी शिपींग सर्विस प्रायव्हेट लिमिटेड सही/ मनोज नाय संचालव डीआयएन:०७०७०२७०

दिनांकः ०७.०७.२०२२ ठिकाण: मुंबई

धर्मादाय आयुक्त भवन, पहिला मजला, सस्मिरा बिल्डिंग, सस्मिरा रोड, वरळी, मुंबई-४०००३० दिनांकः ०१ जुलै २०२२.

जाहीर नोटीस

सर्व संबधीत लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की (महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त विव्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम २२ नियम ३ ए वाचावे)

त्र्याअर्थी, **श्री रामजी तेजशी गाला आणि लखानीभाई चॅरिटेबल ट्रस्ट,** पी. टी. आर. क्र. ई - ६२८३ (मुंबई) या सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेच्या सादरकर्ते विश्वस्त श्री. बिपिन अमरचंद गाला यांनी H.ध.आ.VI/५७७/२०२० यामध्ये उपरोक्त ट्रस्ट ची नोंदणी रद्द करण्या करता उपरोक्त बदल भहवाल सादर केलेला आहे.

ादरच्या ट्रस्ट ची नोंदणी रद्द करण्यास कोणास काही हरकत घ्यावयाची असेल किंवा पुरावा द्यायच असेल त्यांनी त्यांची लेखी कैफीयत ही सदर जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकपासून ३० दिवसांचे आत सहाय्यक धर्मादाय आयुक्त-VI यांच्या वरील पत्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी, अन्यथा, सदर बदल अहवालास आपली काहीही हरकत नाही, असे समजून सदर बदल अहवालावरती अंतिम आदेश करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

ही नोटीस माझ्या सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक ०१ माहे जुलै २०२२ रोजी दिली.

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग, मुंबई

COMFORT COMMOTRADE LIMITED

CIN: L51311MH2007PLC175688 Registered & Corporate Office: A-301, Hetal Arch, Opp. Natraj Market, S. V. Road, Malad (West) Mumbai 400064 Tel. No.: +91-22-6894-8500/08/09; Fax: +91-22-2889-2527 Email: ipo-commotrade@comfortsecurities.co.in; Website: www.comfortcommotrade.com

NOTICE TO SHAREHOLDERS REGARDING TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND ("IEPF") REMINDER TO CLAIM THE DIVIDENDS REMAINING UNPAID/ UNCLAIMED

Notice is given pursuant to Section 124(5) of the Companies Act, 2013 ("the Act") read with the nvestor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") (as amended from time to time), that the Company is required to transfer the amounts of unpaid dividend remaining unpaid and unclaimed for a continuous period of seven years from the date of transfer of such amount to Unpaid Dividend Account to the Investor Education and Protection Fund ("IEPF") Authority. Further, pursuant to section 124(6) of the Act read with the Rules requires that all shares, in respect of which dividend has not been paid or claimed for sever consecutive years or more, shall be transferred by the Company to the IEPF Authority along with statement containing such details as may be prescribed. Notice is further given to the concerned shareholders to en-cash their unpaid/unclaimed Dividend for the financial year 2014-15 onwards, so that the shares are not transferred to IEPF Authority. The Company has sent the individual correspondence to all the shareholders whose shares are liable for Transfer to IEPF Authority. I case no communication is received from the concerned shareholders on or before October 07, 2022, the Company will proceed to transfer the liable dividend and equity share(s) of the concerned shareholders to the IEPF Authority by following the procedures stipulated in the Rules in this regard without any further notice. As per the requirement of the said rules, individual communications wil be sent to the concerned shareholders whose shares are due for transfer to the IEPF Authority and details of such shareholders whose shares are liable for transfer will be uploaded on the website of the Company at www.comfortcommotrade.com.

No claim shall lie against the Company in respect of unpaid/ unclaimed dividend amount and the corresponding equity shares transferred to the IEPF and the same including all benefits accruing on such shares, if any, can be claimed from the IEPF Authority by making an application in Form No. IEPF 5 and after following the procedure prescribed in the Rules, details of which are available on the website of the IEPF Authority www.iepf.gov.in.

For further information on the above matter and the details of the claim of unpaid/unclaime dividend(s), the concerned shareholders may contact our Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Private Limited, C 101, 247 Park, L B S Marg, Vikhroli West, Mumbai - 400 083; Contact: +91 22 49186270/2374; Email Id: inder.jakhariya@linkintime.co.in or may also write to the Company at the Registered office of the Company situated at A-301, Hetal Arch, Opp. Natraj Market, S. V. Road, Malad (West), Mumbai-400064 or send an email to ipo-commotrade@comfortsecurities.co.in.

Director

For Comfort Commotrade Limited

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

PUBLIC NOTICE Notice is hereby given that, the origina

Agreement dated 9th April 1999 executed etween Mrs. Jayshree Harish Daftary and Mr. Romesh J. Kachroo & Mrs. Anilla R. Kachroo respect of Flat No. 301/D, Riviera CHS Ltd. Lokhandwala Township, Akurli Road (andivali(E), Mumbai 400 101, is lost/misplaced and the same is not in the possession of the resent owners Mr. Rohit Shukla & Mrs. Ran Shukla Any other person/s having any claim document/property, shou**l**d make the same nown to the undersigned in writing at the address mentioned below, specifically stating herein the exact nature of such claim, if any together with documentary evidence within 15 days of the publication of this notice, failing vhich anv such claim in, to or on the said property or any part thereof shall be deemed to have been waived without any reference to

Dated on this 7th day of July 2022 at Mumbai LEGAL REMEDIES ADVOCATES, HIGH COURT OFFICE NO.2, GROUND FLOOR SHANTI NIWAS CHS LTD, BLDG.NO. PATEL ESTATE, C.P. ROAD, KANDIVLI(E) MUMBAI 400 101 Tel: 28460031

जाहीर सूचना सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे

की, १) श्री. गुलाब मिरचेंदानी, हस्तांतरकर्ता, प्रथम भाग आणि श्री. जे.सी. बक्षी व श्रीमर्त ुलशन जे. बक्षी, हस्तांतरीती, द्वितीय भाग यांच्या रम्यान झालेला दिनांक २२.०७.१९९३ रोजीचे फ्लॅट हस्तांतर मुळ करारनामा आणि २) श्री. जे.सी. बक्षी व श्रीमती गुलशन जे. बक्षी हस्तांतरकर्ता, प्रथम भाग आणि श्री. उमेश आरेकर, हिन्दुस्तान ब्रुव्हरीज ॲण्ड बॉटलींग लेमिटेडचे मुखत्यारपत्रधारक, हस्तांतरीती, द्वितीय माग आणि कनयानगर को–ऑपरेटिव्ह हौसिंग न्नोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात सोसायटी नोसायटी, तृतीय भाग, यांच्या दरम्यान फ्लॅट क्र.बी-४, ३रा मजला, क्षेत्रफळ ४५० चौ.फु. अर्थात ४१.८२ चौ.मी. कार्पेट क्षेत्र, कनयानग को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड. ठाणे (पर्व), गांव कोपरी, तालका व जिल्हा ठाणे, गट क २४ २९ येथील महेंट गजागम म्हाने यांच्या जागेबाबत झालेला दिनांक १२.०८.१९९३ रोजीचा मुळ करारनामा हरवले आहे आणि कोपर्र गोलीस ठाणे येथे ०६.०७.२०२२ रोजी तक्रार नोंद

जर कोणा व्यक्तीकडे उपरोक्त मूळ गहाळ झालेले दस्तावेजांचा ताबा असल्यास किंवा त्यांन ाबाबत काही माहिती असल्यास आणि जर कोणा यक्तीस सदर फ्लॅटवर वारसाहक्क, शेअर, विक्री, गरण, भाडेपट्टा, विभागणी, बक्षीस, परिरक्षा त्रहिवाट, मालकी हक, अधिभार, करारनामा जप्ती आदेश, स्थगिती, हुकूमनामा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा किंवा अधिकार नसल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्यांना त्यांच्या खाली नमृद केलेल्या पत्त्यावर सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **७ दिवसांत** रजिस्टर पोस्ट एडीने किंवा खालील स्वाक्षरीकर्त्याच्या योग्य लेखी पोहोच पावतीने हस्ते सादर करून कळवावे. आज दिनांकीत ७ जुलै, २०२२

अंड. किरण तिवारी फ्लॅट क्र.५०६, बी विंग, बालाजी प्राईड अपार्टमेंट, जय भारत शाळेजवळ, सागाव डोंबिवली (पुर्व), जिल्हा ठाणे.

केनरा बैंक Canara Bank

सिंडिकेट Syndicate

कॅनरा बँक, भाईंदर पश्चिम शाखा, यजुर्वेद चंद्रकांत निवास, स्टेशन रोड, भाईंदर पश्चिम शाखा संदर्भ: २४६८/०१/२०२२ दिनांक:०६.०७.२०२२

जाहीर सूचना

कॅनरा बॅंक, भाईंदर पश्चिम शाखा, यजुर्वेद चंद्रकांत निवास, स्टेशन रोड, भाईंदर पश्चिम जनतेस यांच्या वतीने जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, वारंवार स्मरण देऊनही ३ वर्षांपेक्षा अधिक कालाकरिता लॉकर भाडे थकबाकी भरण्यात लॉकर धारकांनी कसूर केलेली आहे. खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर सूचना वितरणापासून ३० दिवसांत थकबाकी भरण्याबाबत पक्षकारांना सुचना एनएफ २४३ व एनएफ २४४ वितरीत केली होती. सदर थकबाकी जमा न केल्यामुळे दिनांक ०८.०६.२०२२ रोजी लॉकर्स तोडण्यात आले होते आणि त्यातील वस्तू जप्त केल्या आहेत. लॉकर धारक त्यांचे कायदेशीर वारसदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, सदर सूचना वितरणापासून १५ दिवसांत देय रक्कम जमा न केल्यास भाडे थकबाकी, ब्रेक-ओपन व अन्य प्रासंगिक खर्च वसुलीसाठी वस्तूंचा लिलाव करण्याचे खालील स्वाक्षरीकर्त्यांनी

ाॅकर धारक व त्यांच्या संबंधित लाॅकर क्रमांकाची यादी

१. मॅक्ससी फुर्टाडो (२४६८ए०००१३)

दिनांकः ०७.०७.२०२२ ठिकाण: भाईंदर पश्चिम शाखा

प्राधिकृत अधिकारी, कॅनरा बँक

सही / -



नोंद.कार्या.: एम्पायर हाऊस, २१४, डॉ. डी एन रोड, एंट. ए के नायक मार्ग, फोर्ट, मुंबई - ४०० ००१ दूरः: ०२२-२२०७१५०१-०६, फॅक्सः ०२२-२२०७१५१४, ई-मेल:Investorshelpdesk@weizmann.co.in, वेबसाईटः http://www.karmaenergy.com

सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की कंपनीच्या सदस्यांची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, २८ जुलै २०२२ रोजी दुपारी २.०० वा. एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी') / अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) द्वारे होणार

सहकार मंत्रालयाने ५ मे २०२० रोजी जारी केलेल्या सामान्य परिपत्रकानुसार ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२० आणि ५ मे २०२२ (एकत्रितपणे 'एमसीए परिपत्रक' म्हणून संदर्भित) आणि १२ मे २०२० रोजीचे सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) परिपत्रक, कंपनीने १५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, एमेव आणि एकत्रित आर्थिक परिणाम आणि त्यावरील अहवाल केवळ इलेक्ट्रॉनिक पध्दतीद्वारे २०२१-२२ चा वार्षिक अहवाल ईमेल केला आहे, ते सदस्य ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी किंवा निबंधक आणि भाग हस्तांतर प्रतिनिधी आणि डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकत आहेत.

एजीएमच्या सूचनेच्या वास्तविक प्रती पाठवण्याची आवश्यकता एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकाद्वारे वितरीत करण्यात आली आहे. कंपनीचा आर्थिक वर्ष २०२१–२२ चा वार्षिक अहवाल, इतर गोष्टींबरोबरच, सूचना आणि १५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे स्पष्टीकरणात्मक विधान कंपनीच्या www.karmaenergy.com वेबसाइटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या bseindia.com आणि nseindia.com च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियम, २०१५ च्या नियम ४२ नुसार कंपनीने २१ जुलै २०२२ ही नोंद तारीख तसेच मतदानासाठी पात्र असलेल्या सदस्यांची गणना करण्यासाठी आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या **ठार्यक्रमास उपस्थित राहण्याच्या उद्देशाने निश्चित तारीख** निश्चित केली आहे.

–वोटिंग प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याकरिता मार्टिन्हो फेराओ, कार्यरत कंपनी सचिव यांची तपासनीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ई-वोटिंग कालावधी सोमवार, २५ जुलै, २०२२ रोजी (स. ९:०० वाजता) सुरू होईल आणि बुधवार, २७ जुलै, २०२२ रोजी (सायं.५.०० वाजता) संपेल. तदनंतर मतदानासाठी एनएसडीएल द्वारे ई-व्होटिंग पध्दत बंद केली जाईल.

एकदा ठरावावर सदस्याने मत दिले की, सदस्याला नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. गुरुवार, २१ जुलै २०२२ रोजी असलेल्या नोंद तारखेनुसार सदस्यांचे मतदान हक्क त्यांच्याकडे असलेल्या इक्रिटी शेअर्सच्या संख्येनुसार असतील जी एजीएमच्या उद्देशासाठी निश्चित तारीख देखील

ई-मतदानाच्या संदर्भात शंका/तक्रारी असल्यास www.e-voting.nsdl.com वर उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न ('एफएक्यू') आणि ई-व्होटिंग मॅन्युअल पहा.

कर्मा एनर्जी लिमिटेडकरिता

टी व्ही सुब्रमणियन मुंबई, ०६ जुलै, २०२२ सीएफओ आणि कंपनी सचिव

gowej agrovet गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेड **कॉर्पोरेट आयर्डेटिटी नंबर :** L15410MH1991PLC135359 **नोंदणीकृत कार्यात्तय :** गोदरेज वन, ३ रा मजला, पिरोजशानगर, पूर्व हुतगती महामार्ग, विक्रोळी (पूर्व), मुंबई - ४०००७९, महाराष्ट्र, भारत.

वेबसाइट: www.godrejagrovet.com दूर. + ९१ - २२ - २५१९ ४४१६, फॅक्स +९१ - २२- २५१९ ५१२४ ई-मेल: gavlinvestors@godrejagrovet.com व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) च्या माध्यमातून ३१ व्या (एकतिसाव्या) वार्षिक सर्वसाधारण सभेची माहिती, ई-मतदानाची माहिती तसेच बुक क्लोजरची सूचना

याद्वारं सूचना देण्यात येत आहे की, गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेड (कंपनी)च्या भागधारकांची **२१ वी (एकतिसावी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, दि. २९.०७.२०२२** रोजी दु. ४.०० वाजता (भा. प्र. वे.) भागधारकांना (ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदवलेले आहेत) दि. ०६ जुलै, २०२२ रोजी ई-मेलद्वारे पाठवण्यात आलेल्या एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे. वित्तीय वर्ष २०२१-२२ च्या वार्षिक अहवालासहित एजीएमची सूचना कंपनीची वेबसाइट www.godrejagrovet.com वर व कंपनीचे समभाग सूचिबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचेंबेस अर्थात बीएसई लिमिटेडची www.bseindia.com वेबसाईट व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाइट www.nseindia.com व नॅशनल सीक्युरिटीज् डिपॉझिटरी लिमिटेड **(एनएसडीएल)**ची वेबसाइट www.evoting.nsdl.com वरही उपलब्ध आहे.

कॉर्पोरेट कामकाज मेंबालयाद्वारे **(एमसीए)** जारी विविध परिपत्रके , यामध्ये नवीनतम सर्वसाधारण परिपत्रक क्र. २/२०२२, दि. ०५.०५.२०२२ चा समावेश आहे **(एमसीए परिपत्रके)**, कंपनी कायदा, २०१३ **(कायदा)** च्या तरतुदी तसेच , भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडळ (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ **(सेवी सूची विनियमन)** यांच्या अनुपालनांतर्गत कंपनीची एकतिसावी एजीएम व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आह, ज्यामध्ये भागधारक केवळ व्हीसी/ नुविधेद्वारे उपस्थित राह शकतील व सहभाग घेऊ शकतील (जी कंपनीद्वारे एनएसडीएलकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे) ज्याचा तपशील एजीएमच्या सूचनेत कंपनीद्व

मसीए परिपत्रके व भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) यांच्याद्वारे जारी विविध परिपत्रके यामध्ये परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी र/सीआयआर/पी, २०२१/६२, दि. १३.०५.२०२२ चा समावेश आहे यांच्या अनुपालनांतर्गत कंपनीने एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२१-२२ चा वार्षिक अहवाल भागधारकांना केवळ ई ई-मेल आयडी नोंदणीकृत करणे /अद्ययावत करण्याचे स्वरूप :

न्या भागधारकांनी अजूनही आपले ई-मेल आयडी नोंदवलेले नाही त्यांनी आपले ई-मेल आयडीज् खालील प्रमाणे नोंदवावेत

. प्रत्यक्ष स्वरूपात भागधारक असलेले व आपले ई-मेल पत्ते अद्ययावत केलेले नाहीत अशा भागधारकांनी सेबीद्वारे जारी परिपत्रक सेबी क्र. सेबी/एचओ/एमआयआरएसडी एमआयआरएसडी - आरटीएएमबी/पी/सीआयआर/२०२१/६५५, दि. ०३.११.२०२१ तुसार विहित फॉर्म आयएसआर - १ व अन्य फॉर्म सादर करून कृपया त्यांचे ई-मेल पत्ते कंपनीचे रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट अर्थात केफिन टेक्नॉलॉजीस लिमिटेड (केफिनटेक) यांना त्यांची वेबसाइट www.kfintech.com वर नोंदवावे. संबंधित फॉर्म कंपनीची वेबसाइट

http://www.godrejagrovet.com/investor-servicerequest.aspx तसेच केफिनटेक यांची वेबसाइट https://www.godregagrovet.com/investors/investor-service-request वर उपलब्ध आहेत. २. डीमटेरियलाइज्ड स्वरूपातील भागधारकांनी कृपया त्यांचा ई-मेल आयडी संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदवावा

-मेल पत्ता नोंदविण्यासंदर्भात काही शंका/अडचणी असल्यास भागधारक einward.ris@kfintech.com येथे केफिन टेक यांनी लिहू शकतील. परोक्ष ई-मतदान व एजीएमदरम्यान ई-मतदान व त्याचे स्वरूप :

वा पुनराधिनियम यांचा समावेश) च्या तरतुदी, सेवी सूची विनियमनाचे विनियमन ४४ व भारतीय कंपनी सेक्रेटरी संस्थेद्वारे(आयसीएसआय) जारी सर्वसाधारण समावरील सचिवालयीन निकष २ (एसएस २) यांच्या अनुपालनांतर्गत कंपनी आपल्या भागधारकांना एजीएमच्या सूचनेत विहित सर्व ठरावांवर आपली मते देण्यासाठी परोक्ष ई-मतदान सुविधा (परोक्ष ई-मतदान) उपलब्ध करून देत आहे. त्याचबरोबर, एजीएमच्या दरम्यान ई-मतदान प्रणालीच्या माध्यमातून मतदानाचीही (ई-मतदान) सुविधा उपलब्ध करून देत आहे. परोक्ष ई-मतदान **मंगळवार, वि. २६.०७.२०२२ (स. ९.०० वा. भा. प्र. वे.**) सुरू होईल व **गुरुवार, वि. २८.०७.२०२२ रोजी (सायं. ५.०० वा. भा. प्र. वे.) संपेल. सदर कालावधीत निर्धारित अंतिम तारीख अर्थात राक्रवार, वि. २२.०७.२०२२** रोजीनुसार प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डीमटेरियलाइज्ड स्वरूपात भागधारक असलेले कंपनीचे भागधारक एजीएमच्या सूचनेत विहित सामान्य व विशेष ठरावांवरील त्यांची मते एनएसडीएलच्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीच्या माध्यमातून देऊ शकतील व भागधारकांचे मतदान हक्क हे निर्धारित अंतिम तारखेनमार कंपनीच्या पदानित समभाग भांडवलातील त्यांच्या भागधारणाच्या प्रमाणात असतील तत्पश्चात प्रनासदीएलदारे ई-मतदानाचे मोड्याल तदानाकरिता अकार्यरत करण्यात येईल व सदर तारीख व वेळेनंतर भागधारकांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मत देता येणार नाही. भागधारकाद्वारे ठरावावर एकदा मत दिल्यानंतर त्याल बदलता येणार नाही तसेच पुन्हा मत् देता येणार नाही. व्हीसी/ओएव्हीएम् सुविधेच्या माध्यमातून एजीएममध्ये उपस्थित असलेले व परोक्ष ई-मृतदानाद्वारे ठ्रावावर मत् न दिलेले व असे करण्यापासून रोखण्यात न आलेले भागधारक केवळ एजीएममध्ये ई-मतदान प्रणालीच्या माध्यमातून मत देण्यास पात्र असतील. परोक्ष ई-मतदानाद्वारे मत दिलेले सभासव जीएममध्ये उपस्थित राहू शकतील, परंतु त्यांना एजीएममध्ये मत देता येणार नाही. निर्धारित अंतिम तारखेनुसार भागधारकांचे रजिस्टर किंवा डिपॉझिटरीजद्वारे तयार करण्यात आलेल्य नाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नाव नोंद असलेली व्यक्तीच केवळ परोक्ष ई-मतदान तसेच एजीएमच्या ठिकाणी मतदानाची सुविधा प्राप्त करण्यास पात्र असेल.

गगधारकांना याद्वारे सुचित करण्यात येत आहे की, कायद्याचे अनुच्छेद १०८ सहवाचन कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चे नियम २० (कोणतीही सुधारणा, बदल

एजीएमच्या सूचनेच्या पाठवणीपरचात एखादी व्यक्ती कंपनीचे शेअर्स संपादित करीत असेल व कंपनीची भागधारक बनत असेल व निर्धारित अंतिम तारखेस भागधारक असल्यास सदर व्यक्ती evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवून लॉग इन आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकेल. तथापि, जर सदर व्यक्ती एनएसडीएलकडे यापूर्वीच नोंदणीकृत असल्यास सदर व्यक्ती मत देण्यासाठी तिचा विद्यमान युजर आयडी व पासवर्ड वापरू शकेल. डीमटेरियलाइज्ड् स्वरूपातील भागधारक असलेले तसेच ज्या भागधारकांनी आपले ई-मेल पत्ते नोंदवलेले नाहीत त्यांच्याकरिता परोक्ष ई-मतदान/एजीएम दरम्यानच्या ई-मतदानाचे स्वरूप एजीएमच्या सूचनेतील टीप क्र २५ मध्ये विस्तुतपूर्ण दिलेले आहे. ई-मतदानाशी संबंधित कोणतीही चौकशी वा तकार असल्यास भागधारकांनी क. पल्लवी म्हात्रे, व्यवस्थापक, एनएसडीएल, टेंड वर्ल्ड, ए विंग था मजला, कमला मिल्स कम्पाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०००१३ यांना त्यांचा निर्दिष्ट ई-मेल आयडी evoting@nsdl.co.in येथे लिहावे वा टोल फ्री क्र. १८०० १०२० ९९० व १८०० २२ ४४ ३० येथे संपर्क साधावा.

परोक्ष ई-मतदान प्रक्रिया तसेच एजीएममध्ये आयोजित करावयाची ई-मतदान प्रक्रियेचे नि:पक्ष व पारदर्शक पद्धतीने परीनिरीक्षण करण्यासाठी परीनिरीक्षक म्हणून बीएन ॲन्ड एसोसिएट्सचे प्रोप्रायटर श्री. बी. नरसिंहन) (आयसीएसआय सभासद क्र. १३०३ व सीओपी क्र. १०४४०) यांची, त्यांच्या अनुपस्थितीत मे. बीएनपी ॲन्ड असोसिएट्स, कंपनी सचिव यांची नेमणूक करण्यात आली आहे.

परोक्ष ई-मतदान व एजीएममध्ये दिलेली मते यांचा निकाल एजीएमच्या समाप्तीपासून २ (दोन) कार्यदिवसांच्या आत घोषित करण्यात येईल. घोषित निकाल परीनिरीक्षकांच्या अहवालासमवेत कंपनीची वेबसाइट www.godrejagrovet.com व एनएसडीएलची वेबसाइट www.evoting.nsdl.com वर तो घोषित झाल्यानंतर त्वरित प्रदर्शित करण्यात येईल व बीएसई लिमिटेड तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाला कळविण्यात येईल.

गगधारकांनी नोंद घ्यावी की संचालक मंडळाने त्यांच्या दि. ०९.०५.२०२२ रोजी आयोजित सभेमध्ये दि. ३१.०३.२०२२ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता रु. १०/- (रुपरे हा मात्र) च्या दर्शनी मूल्याच्या प्रति समभागाकरिता ९५% (पंचाण्णव टक्के) (अर्थात रु. ९.५०/- (रुपये नऊ व पैसे पन्नास मात्र) इतक्या अंतिम लाभांशाची शिफारस केली आहे जी बाब एजीएममध्ये भागधारकांच्या मंजुरीच्या अधीन असेल. कंपनी कायद्याचे अनुच्छेद ९१ व सेबी सूची विनियमनांच्या विनियमन ४२ अंतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, वार्षिक समापन व विनीय वर्ष २०२१-२२ करिता अंतिम लाभाशाकरिता भागधारकांच्या निश्चितीकरिता सभासदांचे रजिस्टर व कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स **मंगळवार, दि. २६.०७.२०२२ ते गुरुवार, दि. २८.०७.२०२२** दरम्यान

(दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील. लाभांश, घोषित झाल्यास तो कंपनीच्या सभासदोंच्या रजिस्टरमध्ये **सोमवार, दि. २५.०७. २०२२ रोजी** नावे नोंद असलेल्या भागघारकांना प्रदान करण्यात येईल व डीमटेरियलाइज्ड् स्वरूपातील शेअर्सच्या संदर्भात तो नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल)द्वारे व सेंट्रल डिपॉझिटरी सर्ल्हिसेस (इंडिया) लमिटेड (सीडीएसएल) द्वारे लाभार्थी मालक म्हणून **सोमवार, दि. २५.०७.२०२२** या दिवशी नावे नोंद असलेल्या भागधारकांच्या नावे प्रदान करण्यात येईल/जमा करण्यात सभासदांद्वारे बँक खाते तपशील नोंदणीकृत न केल्याच्या कारणास्तव इलेक्ट्रॉनिक वा अन्य माध्यांतून कोणाही सभासदास त्यांच्या बँक खात्यामध्ये कंपनीला लाभांश प्रदान करत न आल्यास कंपनी अशा सभासदांना लाभांश वॉरन्ट/धनादेश पाठवील. लाभांश मिळवण्यात विलंब टाळण्यासठी किंवा लाभांश थेट बँक खात्यामध्ये प्रदान तारखेस प्राप्त करण्यासाठी

प्रत्यक्ष स्वरूपात भागधारक असलेल्या भागधारकांनी भरलेला व स्वाक्षरीत फॉर्म आयएसआर - १ (पॅन. केवायसी तपशील नोंदणीकरण करणे वा त्यांचे बदल/सधारणा यांकरिताच क्राच्या करणात्र अवस्थान मान्याकाम प्रस्ताच व स्वावस्य भाग आपस्यान १ (पा, क्यावस्य प्रसार नावणाकस्य भरण वा त्याच बदला श्रुधारणा वाभाराच कामी भारत कहन तो केफिनटेन यांचे कार्यालय पा : सेलीनयम दर्देय बी, लॉट इ. ३१ व ३९, भागवाशियाज डिस्ट्रिक, नानव्यासमुद्र, गार्चाबीवाली, हैरसाबा < ५०००३१ येथे किंवा त्यांची वेबसाइट (www.kfintech.com) वर पाठवावे व इलेक्ट्रॉनिक स्वरूपात भागधारण असल्यास त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसियंट्सकडे अद्ययावत करावा. वित्तीय कायदा, २०२० च्या अनुषंगाने दि. ०१.०४.२०२० पासून भागधारकांना मिळणारे लाभांश उत्पन्न हे करपात्र असेल व कंपनीला विहित दराने भागधारकांना प्रदानित गभांशातून उद्गम कर कपात (टीडीएस) करणे आवश्यक असेल.

ार्वसाधारण टीडीएसची कपात तसेच टीडीएस परतावा तसेच लाभार्थी मालकांकरिता व त्यांच्या वतीने नोंदणीकृत मालक म्हणून कंपनीचे समभागधारक असलेले स्टॉक ब्रोकर्स कस्टोडियन्स व अन्य व्यक्ती/घटक यांच्यासंदर्भातील त्यांचे क्रेडिट यांचा तपशील एजीएमच्या सूचनेत दिलेला आहे व भागधारकांनी कृपया त्याची नोंद घ्यावी.

गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेडकरित विवेक रायझाद

दिनांक : ०७्.०७.२०२२

प्रमुख - विधि व कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी